

लोकनेते राजारामबापू पाटील

- जन्म सातारा जिल्ह्यात दि. 1 ऑगस्ट, 1920 मध्ये झाला.
उच्च शिक्षण बडोदा येथे सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती तर कायदयाचे शिक्षण कोल्हापूर येथील साईक्स लॉ कॉलेजमध्ये घेतले.
- स्वातंत्र्य लढ्यातील जेष्ठ नेत्याकडून प्रेरणा घेऊन तरुण सहका-यांना एकत्र करून 1945 मध्ये कासेगांव शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेचे कासेगांव येथे आज्ञाद विद्यालय सुरु केले. शिक्षणाची दारे सर्व घटकांना खुली केली.
- सातारा जिल्हा स्कूल बोर्डाचे चेअरमन, सांगली जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदे त्यांनी भूषविली.
- सन 1962 च्या विधान सभा निवडणुकीतील विजयामुळे त्यांचा मा. वसंतराव नाईक यांच्या मंत्रीमंडळात समावेश झाला. मंत्री म्हणून त्यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
- परिवर्तनाच्या कार्यात स्वताला झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते बापूनी घडविले. कार्यकर्ता अचूक निवडणे, त्याला प्रेम देऊन काम करतांना त्याच्या मागे उभे रहाणे, त्याच्या अडचणींवर मात करण्याची जिदद निर्माण करणे , त्याच्या अडचणी सोडविणे ही त्यांची कार्यकर्ता घडविण्याची पध्दत होती.
- सन 1962 ते 1972 या काळात ते महाराष्ट्रात मंत्री होते त्यांचेकडे महसूल, उदयोग वीज, सहकार, नागरी पुरवठा, इत्यादी महत्वाची खाती होती. या काळात त्यांनी अनेक लोकाभिमूख कामे केली. शेतक-यांना नोंदी अदयावत करून देता येतील अशी खाते पुस्तिका योजना सुरु केली.
- महाराष्ट्राचा समतोल विकास घडावा म्हणून जिल्ह्याच्या ठिकाणी व तालुका स्तरावर औद्योगिक वसाहती स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
- वाळवा तालुक्याचे दीर्घकाळ प्रतिनिधीत्व तसेच तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अथक प्रयत्न केले. वाळवा तालुक्यातील इंच अन इंच जमीन पाण्याखाली यावी व बागायत व्हावी हे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी खुजगांव धरणाचा आग्रह धरला. तीव्र आंदोलन केले. त्यातून वारणा धरणाची निर्मिती झाली.
- सन 1972 ते 1977 या काळात एक जागरूक आमदार म्हणून काम करून व्यक्तीमत्वाचा एक वेगळा ठसा निर्माण केला. त्यासाठी त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला.
- काही काळाने त्यांनी काँग्रेस पक्ष सोडून केंद्रिय मंत्री असलेल्या जगजीवनरामबापू यांनी स्थापन केलेल्या लोकशाही काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
- राजारामबापू या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष झाले. पण जगजीवनरामबाबूंनी आपला लोकशाही काँग्रेस पक्ष जनता पक्षात विलिन केला. त्यामुळे राजारामबापू जनता पक्षात राहिले. पुढे काही काळानंतर ते जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष झाले. या पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्याचा दौरा करून उभा महाराष्ट्र जनतामय केला.
- त्यांचे निधन दि. 17 जानेवारी 1984 मध्ये झाले.